



July 25, 2019

The Manager (Listing – CRD) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. Scrip Code: 524084	The Manager (Listing – Department) The National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5 th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051. Symbol: MONSANTO
---	---

Dear Sir / Madam,

Sub.: Application under Regulation 37 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement), Regulations, 2015 for the proposed scheme of amalgamation of Monsanto India Limited (the "Transferor Company") and Bayer CropScience Limited (the "Transferee Company") and their respective shareholders, under sections 230 to 232 of the Companies Act, 2013.

Ref.: Notice of hearing of Petition before NCLT Bench at Mumbai filed under section 230 to 232 of the Companies Act, 2013.

Please find enclosed the copies of newspaper advertisement published in "Free Press Journal" (English) and "Navshakti" (Marathi) Mumbai editions on July 25, 2019 relating to Notice of Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013, for sanction of the Scheme of Amalgamation of Monsanto India Limited (The Transferor Company) with Bayer CropScience Limited (The Transferee Company) and their respective shareholders, presented by the Company on June 10, 2019, and admitted on July 16, 2019 and is fixed for hearing before the National Company Law Tribunal, Bench at Mumbai on August 9, 2019.

Kindly take this information on record.

Yours faithfully,
For Monsanto India Limited

Monika Gupta
Company Secretary & Compliance Officer
Membership No. ACS 24820
Place: Mumbai.



Monsanto India Limited
(A Subsidiary of Bayer AG)
(CIN: L74999MH1949PLC007912)

Registered and Corporate Office :
Bayer House,
Central Avenue,
Hiranandani Estate,
Thane (West) - 400 607,
Maharashtra, India.
Tel +91 22 2531 1599
www.monsantoindia.com

FORM NO. NCLT-3A
Advertisement detailing petition
[see rule 35]
BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
BENCH AT MUMBAI
COMPANY SCHEME PETITION NO. 2166 OF 2019
IN THE MATTER OF THE Companies Act, 2013;
AND
IN THE MATTER OF Sections 230 to 232 of the Companies Act, 2013;
AND
IN THE MATTER OF Monsanto India Limited;
AND
IN THE MATTER OF Scheme of Amalgamation of Monsanto India Limited (The Transferor Company) with Bayer CropScience Limited (The Transferee Company) and their respective shareholders.
Monsanto India Limited, CIN: L74999MH1949PECO07912 Company incorporated under the Companies Act, 1913 and an existing company under Companies Act, 2013 having its registered office at Ahura Centre, 5th Floor, 95, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400 093, Maharashtra, India.
...Petitioner / Transferor Company
Notice of Hearing of Petition
A petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013, for sanction of the Scheme of Amalgamation of Monsanto India Limited (The Transferor Company) with Bayer CropScience Limited (The Transferee Company) and their respective shareholders was presented by Monsanto India Limited, the Petitioner Company on June 10, 2019, and the said petition was admitted on July 16, 2019 and is fixed for hearing before the National Company Law Tribunal, Bench at Mumbai on August 9, 2019.
Any person desirous of supporting or opposing the said petition should send to the petitioner, notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the petitioner not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.
A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.
Dated this 25th day of July, 2019 at Mumbai.
For Monsanto India Limited
Sd/-
Monika Gupta
Company Secretary
Membership No. ACS 24820.

REGD./D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT
SALE PROCLAMATION
OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I
DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI
MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Mumbai
R.P. No.429/2018 DATED: 13/07/2019
PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.
Central Bank of India, Andheri (E) Br. ... Certificate Holders
... (Org. Applicants)
Via ... Certificate Debtors
M/s. Talco Engineering Works & Co
CD-1: M/s. Talco Engineering Works, 213 Bajaj Industrial Estate, 40 Chakira Road, Andheri (E), Mumbai 400 999.
CD - 2: Mr. Keshav K Tambekar, 4 Shivniketan, Sir M V Road, Andheri (E), Mumbai 400 968
CD -3: Mr. Pramod Tambekar, Flat No 6, 1st Floor, Omkar Society, Near RTO Office, Four Bungalows, Andheri (West), Mumbai 400 053
Whereas Honble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 142/2007 for recovery of Rs. 16,85,509.15 with interest from the Certificate Debtors and a sum of Rs. 56,78,121.55 is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree.
And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate.
And whereas a sum of Rs. 50,79,121.55 (Rupees Fifty Lacs Seventy Eight thousand one hundred twenty one and paise fifty eight only) along with pendente and further interest @ 14% p.a. from the date of filing of application till payment and/or realization from CDs.
Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 26.08.2019 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s C-1 India Pvt Ltd.

EX. 88
REGD./D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT
SALE PROCLAMATION
OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I
DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI
MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Mumbai
R.P. No.429/2018 DATED: 13/07/2019
PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.
Central Bank of India, Andheri (E) Br. ... Certificate Holders
... (Org. Applicants)
Via ... Certificate Debtors
M/s. Talco Engineering Works & Co
CD-1: M/s. Talco Engineering Works, 213 Bajaj Industrial Estate, 40 Chakira Road, Andheri (E), Mumbai 400 999.
CD - 2: Mr. Keshav K Tambekar, 4 Shivniketan, Sir M V Road, Andheri (E), Mumbai 400 968
CD -3: Mr. Pramod Tambekar, Flat No 6, 1st Floor, Omkar Society, Near RTO Office, Four Bungalows, Andheri (West), Mumbai 400 053
Whereas Honble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 142/2007 for recovery of Rs. 16,85,509.15 with interest from the Certificate Debtors and a sum of Rs. 56,78,121.55 is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree.
And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate.
And whereas a sum of Rs. 50,79,121.55 (Rupees Fifty Lacs Seventy Eight thousand one hundred twenty one and paise fifty eight only) along with pendente and further interest @ 14% p.a. from the date of filing of application till payment and/or realization from CDs.
Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 26.08.2019 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s C-1 India Pvt Ltd.

MAPLE INFRAPROJECTS LIMITED
Registered Office: 303 MAN EXCELLENZA, OPP JUHU AIRPORT ENTRANCE, S V ROAD, VILE PARLE (WEST), MAHARASHTRA, MUMBAI - 400056. Tel : 022- 26124411 / 10
NOTICE
Notice is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/DOS3/CIR/P/2018/139 dated 6th November 2018, the Company has received requests from the following transferee(s) to transfer the below mentioned securities held in the name(s) of the security holder(s) mentioned there against as detailed below, to his/her/their name(s). These securities were claimed to have been purchased by him / her / them and could not be transferred in his/her/their favour.

Folio No.	Name(s) of Holder(s)/ Transferor(s)	Security Type and Face Value	Number of Securities	Distinctive Numbers		Name(s) of Transferee(s)
				From	To	
S3105	SUSHILA PORWAL	Equity	900	2845501	2849400	UGAMCHAND JAIN
A3046	ANKIT MALVI	Equity	800	2843901	2844700	UGAMCHAND JAIN
Y3004	YOGESH JAIN	Equity	900	2850001	2850900	UGAMCHAND JAIN
B3022	BHAWARLAL SHAH	Equity	900	2846401	2847300	UGAMCHAND JAIN
B3006	BHABUSINGH RAHOD	Equity	900	2848201	2849100	UGAMCHAND JAIN
A3024	AMITKUMAR PORWAL	Equity	900	2847301	2848200	UGAMCHAND JAIN
S3022	SARASWATI RATHOD	Equity	900	2850301	2851800	UGAMCHAND JAIN
N03062	MOHANLAL PORWAL	Equity	900	2849101	2850000	UGAMCHAND JAIN

Any person who has a claim in respect of the above mentioned securities, should lodge such claim with the Company at its Registered Office within 30 days from this date along with appropriate documentary evidence thereof in support of such claim, else the Company will proceed to transfer the securities in favour of the above proposed Transferee(s), without any further intimation.
Date: 24th July, 2019
Place: Mumbai
Sd/-
MAPLE INFRAPROJECTS LIMITED

RELIANCE HOME FINANCE
Branch Office: Reliance Home Finance Ltd., The Ruby 'B' 11 Floor, North West Wing, Plot No. 29, Dadar West, Mumbai 400028, Registered Office: Reliance Centre, 6th Floor, South Wing, Near Prabhat Colony, Santacruz (East), Mumbai - 400055
POSSESSION NOTICE (As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)
Whereas the undersigned being the Authorized Officer of Reliance Home Finance Ltd. under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice upon the Borrowers/Co-borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates.
The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Reliance Home Finance Ltd.
The Borrower/Co-borrowers' attention is invited to the provision of Section 13(6) of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name of Borrower/Co-borrower	Description of Property	Date of Demand Notice	Date of Possession	Amount mentioned in Demand Notice
Danco Enterprises India Pvt. Limited, Niraj Kishor Danani, Geeta Nirkhor Danani, Kulin Kishor Danani	All the piece and parcel of property bearing Flat No. 03 and Flat No. 04, both admeasuring 884 sq.ft. each, both are on E-Level, on the 1st Floor, Meera's Empire, Subhash Nagar, Motilei Nagar III, Goregaon West, Mumbai - 400090.	15-02-2018	22-07-2019	Rs. 3,08,11,185/- as on 19-07-2019 plus interest and incidental cost thereon.

PLACE: Mumbai, DATE: 25/07/2019
Sd/-, Authorized Officer, Reliance Home Finance Limited

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD
POSSESSION NOTICE (Uia. Rule 8 (1) - for immovable property)
The undersigned being the Authorized Officer of Equitas Small Finance Bank Limited under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices calling upon the respective borrowers mentioned hereunder to repay the amount mentioned in the respective notices Uia. 13(2) of the said Act within a period of 60 days. The respective borrowers having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrowers, Guarantors and public in general. Further, possession has been carried out on 18.07.2019 as per Sec 14 of the SARFAESI Act, 2002 vide case number Crl Misc No. 37/2018 order dated 31.07.2018 passed by the Learned District Magistrate, Ahar. The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with these properties will be subject to the charge of the M/s. Equitas Small Finance Bank limited for the respective amount mentioned herein below along with interest thereon at contracted rate.

Name of the Borrower(s)	Description of Secured Asset	Date of Notice Uia. 13(2) & Claim Amount	Foreclosure value	Date of Possession
1. Mrs. Savita Shalikh Khokade 2. Mr. Kailpeeth Shalikh Khokade 3. Shalikh Motiram Khokade L.No. SEAYDR0020322	Musija - Jodmoha Tq, Kalamb Dtd, Yavatmal, Survey No. 318, Sheet No. 5 and Ward No. 4 total admeasuring area : 180 Sq.ft. Four Boundary :- East: Road, West: Farm of Shalikh Khokade, North : GovindSahare House, South: Dhunkule House	18.07.2017 & Rs.1,38,625/- with future interest at agreed rate and penal interest at the rate of 2% per month from 18.07.2017 till date of repayment of the amount in full	Rs. 2,33,377/- as on 18.07.2019	18.07.2019

Place: Yavatmal
Date: 24.07.2019
Authorized Officer,
Equitas Small Finance Bank Limited.

ANSHUNI COMMERCIALS LIMITED
Regd. Office: CC 804/1/5042, Tower C, Bharati Diamond Bourse, Bandra Kurla Complex, Bandra (E) - 400051; E-Mail: anshuni@anshuni.com; Website: www.anshuni.com; CIN: L51900MH1984PLC02
Statement of Unaudited Financial Results for Quarter Ended 30th June, 2019

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year Ended	Qm
		30-06-2019	31-03-2019	
1	Total Income from operations	0.00	324.98	31
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items #)	-2.94	32.25	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items #)	-2.94	32.25	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items #)	-2.94	23.76	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-2.94	23.76	
6	Equity Share Capital	24.00	24.00	
7	Reserve (excluding Provisional Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	164.81	141.05	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic :	(1.23)	0.90	
	2. Diluted :	(1.23)	0.90	

Notes:
a. The above is an extract of the detailed form of Quarterly/Annual Financial Results filed with Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regult. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock and the listed entity. (URL of the filing).
b. The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial information in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
c. AS - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with AS / RAS Rules, whichever is applicable.
For Anshuni Comm. etc
Sd/-
Managing Director (DIN)

SYMBOLIC POSSESSION NOTICE
ICICI Bank
ICICI Bank Limited
Registered Office: ICICI Bank Limited, Landmark, Race Course Circle, Vaddera 3900
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400
Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B
WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra - 400604
Whereas
The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issue notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days of receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Act on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank I

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice (Rs.)
1.	Riya Deco / Rajesh Kumar (Proprietor) / Reena Rajesh Kumar - 648906051599	The Lake District - Flat No.901, 9th Floor, C-3, Phase-1, S.No. 15/1 (Part), 18/1/A, 18/1/B/1 And Others, Yeolwadi, Pune- 411048 / July 20, 2018	March 22, 201 Rs. 45,91,238/4

The above-mentioned borrower(s)/ guarantor(s) are hereby given a 30 days Notice to repay it else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.
Date : 25-07-2019
Place: Pune
Authoris
ICICI Ba.

COSMOS BANK
Mumbai Regional Office: Horizon Building, 1st Floor, Ranade Road Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai 40
Phone No. 022-24476012/57/58
E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002
E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Security Interest (Enforcement) Rules, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower Company through its Directors and

